

कार्मण 2) HEM. JOGAÇ. 1, 5.
 कार्मुक 2) *Bogen* in der Geometrie SÜRJAS. 2, 62. 3, 38. 4, 24.
 कार्पिन् 2) PAT. a. a. O. 6, 70, b. 72, a. 90, a.
 कार्षापण 1) पुराकल्प एतदासीत्षोडश माषाः कार्षापणं षोडश पलाश
 माषसंबन्धः ebend. 1, 225, a.
 2. काल 1) कालेन *von Zeit zu Zeit, dann und wann* (Gegens. पदे पदे)
 Spr. (II) 6900. *zu spät* 6007.
 कालक 2) a) hierher wohl das erste कालक in कालका येषं ते का-
 लकाः PAT. a. a. O. 6, 58, b. — e) N. pr. eines Volkes MĪR. P. 58, 32.
 कालकवन N. pr. eines Berges (nach KAL.) PAT. a. a. O. 2, 397, b.
 कालखण्ड, ऽखण्डादिमीमानि BHĀVAP. 5.
 कालभाग m. Zeitgrad SÜRJAS. 9, 9.
 कालवृत्तीय m. N. pr. eines Rshi HARIV. 9870.
 कालसूकरिका f. N. pr. eines Frauenzimmers HEM. JOGAÇ. 2, 30.
 कालहार (Nachträge) Zeitgewinn KATHĀS. 31, 75. 77. 32, 10.
 कालांश m. = कालभाग Zeitgrad SÜRJAS. 9, 5. 10.
 कालापक s. oben u. कालापक.
 कालायसूपिक adj. von कालाय-सूप PAT. a. a. O. 5, 8, b.
 1. कालिक 2) i) k) das Weibchen vom Vogel घङ्गारक (vgl. कालका)
 ebend. 6, 92, b.
 कालिकार्य m. N. pr. eines Mannes HEM. JOGAÇ. 2, 60.
 काव्यकर्तृ m. Dichter Spr. (II) 2287.
 काशकृत्स्न, काशकृत्स्नना प्रोक्ता मीमांसा काशकृत्स्नी । तामधीते का-
 शकृत्स्ना ब्राह्मणी PAT. a. a. O. 4, 16, b. 49, b. 87, b.
 काशिक 1) aus KĀçi kommend: पट ebend. 5, 60, a.
 काशिकामलीय adj. von काशि → कोमल ebend. 4, 29, a.
 काशेरूपञ्जिक adj. von कशेरु-यज्ञ ebend. 5, 5, b.
 काश्मीरिका f. eine Prinzessin der Kaçmīra RĪGĀ-TAR. 6, 254.
 काष्ठशक् adj. PAT. a. a. O. 8, 34, b. 35, a.
 कास्तीर n. N. pr. eines Dorfes der Bāhika; davon कास्तीरिका und
 °की ebend. 4, 72, b.
 कादल adj. *unanständig*: कादलमुक्ता SĪMAVIDH. BĀ. 1, 5, 5. *unanstän-
 dige Worte im Munde führend*; davon nom. abstr. °ल n. HEM. JOGAÇ. 2, 55.
 किराज m. = कस्य राजा PAT. a. a. O. 5, 79, a.
 किंवत् adj. *was habend? womit versehen?* ebend. 1, 149, b.
 किंविभाग adj. (f. स्त्री) *wie eingetheilt?* SÜRJAS. 12, 2.
 किंवत् n. eine Form des Pronomens क (किम्) P. 3, 3, 6. 144. 8, 1, 48.
 — Vgl. यद्वत्.
 किंस्तुध्र (Nachträge) n. SÜRJAS. 2, 67.
 किंकारीय् (von किंकर), °पति *für einen Diener halten*: स्वामिनम्
 HEM. JOGAÇ. 3, 10.
 किंचित्कर *Etwas thugend* so v. a. *Etwas zu sagen habend, bedeutsam*
 PAT. a. a. O. 1, 190, a. ऋ° *wobei Nichts zu machen ist*: परतन्त्रमिदम्-
 किंचित्कारं च VENIS. 44, 16.
 किटिक n. (?): शक्ति° PAT. a. a. O. 2, 412, b.
 किम् 1) c) i) Z. 5 lies इव st. इति.
 किमत्तर adj. (f. स्त्री) *wie weit von einander abstehend?* SÜRJAS. 12, 7.
 किमाकार adj. (f. स्त्री) *von welcher Gestalt?* SÜRJAS. 12, 2.

VII. Theil.

किमाश्रय adj. (f. स्त्री) *worauf ruhend?* SÜRJAS. 12, 2.
 किमुत्सेध adj. (f. स्त्री) *wie hoch?* SÜRJAS. 12, 7.
 किंप्रमाण adj. (Nachträge) (f. स्त्री) SÜRJAS. 12, 2.
 किमात्र adj. (f. स्त्री) *von welchem Umfange?* SÜRJAS. 12, 7.
 कियत् 2) Z. 9 lies सति st. सतिः.
 किराट m. bei UTPALA oft als Umschreibung von वणिक् *Kaufmann*:
 in dieser Bed. wohl RĪGĀ-TAR. 8, 132.
 कीर्तय् mit समनु s. समनुकीर्तन.
 3. कु 1) die Erde SÜRJAS. 1, 39. 53. 12, 82. als Bez. der Zahl Eins 1, 39.
 कुक्कुर interj. vom Gekröhe des Hahns PAT. a. a. O. 1, 249, b.
 कुक्कृ m. pl. eine schlechte Hausfrau Spr. (II) 1784 (Conj.).
 कुक् mit स्त्री, द्यकुञ्चित *geringelt*: केशाः Spr. (II) 5404 (Conj.).
 — सम् 1) त्यागान्न संकुचति दुर्ललितं मनो मे so v. a. *verschliesst sich
 nicht gegen, lässt nicht ab von* Z. d. d. m. G. 27, 73. — *caus. med. ver-
 schliessen* so v. a. *vorenthalten*: कालामिन्द्रः कारं दाता धारो धाराधरो
 यदि । संकोचयिष्यते Spr. (II) 1576.
 कुचर 1) a) lies *umherschweifend* und füge bei TBn. 3, 8, 2, 8.
 कुचर्रा f. N. pr. einer bösen Fee, die den Weibern die Brüste fort-
 nimmt, MĪR. P. 51, 102. fg.
 कुचिकर्ण m. N. pr. eines Mannes HEM. JOGAÇ. 2, 111.
 कुज 1) b) Mars SÜRJAS. 1, 29. fg. 69. 2, 36. 42. 56. 7, 18. 9, 2. 12, 87.
 कुजन्मन् m. Solave Spr. (II) 6041.
 कुञ्चा f. = नितिस्या (Nachträge) GOLĀDH. 7, 1. 46.
 कुञ्जर 1) (dieses hinzuzufügen) a) als Bez. der Zahl acht SÜRJAS. 2,
 19. 24. 12, 88.
 2. कृट्. DRŪTAS. 95, 15 ist wohl त्रुद्यति (कृ° die Hdschr.) zu lesen.
 कुटि 3) lies *Gemach* st. *Becken* und füge KĀRAKA 1, 14 hinzu. — Vgl.
 श्रवक्रयकुटी oben.
 कुटिलव n. *Abweichung von* (geht im comp. voran): इतिवृत्त° VĪMĀNA
 1, 3, 11.
 कुट्टन (Nachträge), शिला° HEM. JOGAÇ. 3, 104.
 कुट्टल, स्तन° KĀHANDOM. 130 fehlerhaft für °कुमल *Knospe*; vgl. स्त-
 नकुञ्जल u. कुञ्जल 2).
 कुड्य 1) HEM. JOGAÇ. 1, 29.
 कुड्यलेप n. *Tüncher* PAT. a. a. O. 3, 62, b.
 कुपारवाडव (so richtiger) ebend. 3, 65, a.
 कुपड 3) कुपडे कुपडे नवं पयः Spr. (II) 4897.
 कुपडनदी f. N. pr. eines Flusses HARIV. 9515 nach der Lesart der
 neueren Ausg. st. लुपडनदी der älteren.
 कुपडल 1) श्रवणा° VĪMĀNA 2, 2, 14.
 कुपडलिका f. ein best. Backwerk MADAN. 11, 88.
 कुतपसौश्रुत = कुतपवासाः सौश्रुतः PAT. a. a. O. 2, 346, b.
 कुतस् 3) स्त्री कुतः *bis wohin?* ebend. 3, 51, a. 6, 86, a. Z. 2 ist कुतो
 गतिः zu lesen.
 कुत्स 1) Z. 3 lies 6, 26, 3 st. 6, 23, 3.
 कुदशा f. eine schlimme Lage Spr. (II) 5798 (Conj.).
 कुनखिन् 1) vgl. WEBER, PRAETIČĀS. 99. fg.
 कुनरेश्वर m. ein schlechter Fürst Spr. (II) 2287.